



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.०३/०६/२०२४

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल (पोचपावती)

वार्ड क्र: ७ मालमत्ता क्र: १५४४ भाग क्र:

जुना वार्ड क्र: ७

जुना मालमत्ता क्र: १३९६



मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै: धारक ..

मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट

बिल क्र.

DND18814

भोगवटदाराचे नाव: राजेंद्र नामदेव पवार

पत्ता: जनता कॉलनी, दौंड

भाडेकरूचे नाव:

संगणक क्र.: NEW

दुकान / इमारतीचे नाव: A-7 -रिछ्दी सिध्दी विहार अपार्टमेंट विंग-B

राचे विवरा	संकलित कर रु	वृक्ष कर रु	अग्निशमन कर रु	वि. स्वच्छता कर रु	शिक्षण उपकर रु	रो. ह. उपकर रु	उपयोगकर्ता शुल्क रु	शास्ती रु	अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु	एकूण कर रु
थकीत मागणी रु										
चालु मागणी रु	१०७६	४५	२२	२२	२४९		३९७			१८११
एकूण मागणी रु	१०७६	४५	२२	२२	२४९		३९७			१८११

मालमत्ता धारकाची किंवा पावती घेणाऱ्याची सही



दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे

दि.०३/०६/२०२४

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाकरीता

कराचे बिल

वार्ड क्र: ७ मालमत्ता क्र: १५४४ भाग क्र:

जुना वार्ड क्र: ७

जुना मालमत्ता क्र: १३९६



मालमत्ता धारक: श्री/श्रीमती/मै: धारक ..

मालमत्तेचे वर्णन: अपार्टमेंट

बिल क्र.

DND18814

भोगवटदाराचे नाव: राजेंद्र नामदेव पवार

पत्ता: जनता कॉलनी, दौंड

भाडेकरूचे नाव:

संगणक क्र.: NEW

दुकान / इमारतीचे नाव: A-7 -रिछ्दी सिध्दी विहार अपार्टमेंट विंग-B

१) महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देय होतो. २) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५०(३) अन्वये विल दिल्यापासून १५ दिवसांचे आत विलातील संपूर्ण रकमेचा भरणा केल्यास संकलित करात १ टक्का सवलत मिळेल. ३) महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील (राजपत्र दि.२७/०४/२०१० असाधारण भाग ४)मधिल सुधारीत कलम १५० अ (१) कमेचा पूर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमाह २% शास्ती भरावी लागेल व चालु मागणीतील पहिली अर्धवार्षिक रक्कम दि. ३०/०९/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी. त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% शास्ती लागेल व चालु मागणीतील दुसरी अर्धवार्षिक रक्कम दि. ३१/१२/२०२४ पर्यंत भरणा करण्यात यावी अन्यथा त्यानंतर रक्कम भरेपर्यंत २% प्रतिमाह शास्ती भरावी लागेल. ४) रक्कम न भरल्यास कलम १५० अ (१) अन्वये एकूण थकीत रकमेच्या प्रतिमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल. व कर रक्कम दंडासह भरणा करणे बंधनकारक राहील. ५) वेढीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही किंवा (अ) पूर्ण कराचा भरणा शास्ती ची रक्कम, व्याज, फी व इतर बाकी रक्कम विहित मुदतीत भरली नाही किंवा (ब) कलम १६९ तरतुदीनुसार अशा विला विरुद्ध अपिल केली नाही, तर अशी रक्कम व तो वसूल करण्याचा सर्व खर्च कलम १५२ अन्वये मुख्याधिकारी यांच्या सहिते वॉरंट (अधिपत्र) मालमत्तेची अटकावणी किंवा जप्ती करून व ती जाहिर लिलावाद्वारे विकुण वसुलीस पात्र असेल ६) जम केलेल्या स्यावर मालमत्तेबाबत मा. रक्कमेत आपली स्यावर मालमत्ता ताब्यात घेता येईल. ७) सदर देयक ३१/०३/२०२५ पर्यंत चे वसुली नोंदीस आधिन राहून लागू करण्यात येत आहेत. असल्यास, भरलेली रक्कम सदर विलातून समायोजित केली जाईल.

सन २०२५-२६ करिता मागणी

कराचे विवरण	थकीत मागणी रु	चालु मागणी		चालु वसुली (असल्यास) पावती पु. पावती क्र दिनांक	सन २०२४-२५ ची एकूण देय मागणी रु
		प्रथम अर्धवार्षिक मागणी रु	दुसरी अर्धवार्षिक मागणी रु		
संकलित कर रु		५३८	५३८		१०७६
वृक्ष कर रु		२३	२२		४५
अग्निशमन कर रु		११	११		२२
वि. स्वच्छता कर रु		११	११		२२
शिक्षण कर रु		१२५	१२४		२४९
रो. ह. उपकर रु					
उपयोगकर्ता शुल्क		१९९	१९८		३९७
शास्ती दि. ३१/०५/२०२४पर्यंत					
अनधिकृत बांधकामावरिल दंडात्मक संकलित कर रु.					
एकूण कर रु		९०७	९०४		१८११

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये या तारखेनंतर शास्तीसहीत भरावयाची रक्कम.

विवरण	एप्रि-२५	मे-२५	जुन-२५	जुलै-२५	ऑग-२५	सप्टें-२५	ऑक्टो-२५	नोव्हें-२५	डिसे-२५	जाने-२६	फेब्रु-२६	मार्च-२६
थकीत देय रक्कम रु												
पहिली अर्धवार्षिक मागणी रु	९०७	९०७	९०७	९०७	९२५	९४३	९६१	९८०	९९८	१९२०	१९५६	१९९२
दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	९०४	९०४	९०४	९०४	९०४	९०४	९०४	९०४	९०४			
एकूण देय रक्कम रु	१८११	१८११	१८११	१८११	१८२९	१८४७	१८६५	१८८४	१९०२	१९२०	१९५६	१९९२

झाडे लावा,
झाडे जगवा



स्वच्छ दौंड
सुंदर दौंड

कर विभाग प्रमुख

मुख्याधिकारी

दौंड नगरपरिषद, दौंड जि.पुणे